

In this issue

From HOD's Desk	1
Departmental Vision and Mission	1
PEOs and Pos	2
Accomplishment	2
Training and Placement cell	3
ACE	13
Departmental Activities	15
Department in News	16



Volume
18

Rajendra Mane College of engineering and Technology, Ambav, Devrukh

Department of Computer Engineering

PIXEL



From HOD's Desk:

Welcome to this edition of our Pixel. We are happy about our reach and wish to reach even wider.

Computer Department aims to produce and develop quality engineers through imparting latest technological knowledge. The message we would like to carry forward is everyone has a role to play however different it may be. But every action counts!! Come join us! Time has come to start a social movement! We invite all our readers to dream big and succeed in their missions!

Mr.M.Y.Gadkari,
Head ,Comp.
Engg.Dept.

Departmental Vision and Mission

Vision:

- The Computer Engineering Department is committed to continually improve its educational environment in order to develop rural youth with the strong academic and technical backgrounds.

Mission:

- To encourage students to become self-motivated, problem solving individuals who can find and understand the knowledge needed to be successful in the profession.
- To produce best quality Computer Engineering Professionals by imparting quality training, hands on experience and value education.

- To pursue creative research and new technologies in Computer Engineering and across disciplines in order to serve the needs of industry, government, and society.

You never change things by fighting the existing reality. To change something, build a new model that makes existing model obsolete.

**-BUCKMINSTER
FULLER**

Programme Educational Objectives(PEOs)-

- Develop within our graduates the technical proficiency and apply fruitfully the knowledge of Computer Engineering.
- Develop within our graduates the ability to communicate effectively, function ethically and legally to fulfill societal needs.
- Instill commitment into graduates towards life long learning to remain updated in profession.
- Develop within the graduates to protect public interest, safety and environment.

Programme Outcomes(POs)-

- An ability to demonstrate mathematics, discrete structures, science fundamentals along with computer engineering principles in real time computer software and hardware problems.
- An ability to identify, formulate, and review literatures to analyze and solve complex computer engineering problems.
- An ability to design, implement, and evaluate a computer-based system, component, process or program to meet desired needs within realistic constraints such as economic, environmental, social, political, ethical, health and safety, manufacturability and sustainability.
- An ability to organize, analyze and interpret data in order to design & conduct experiments.
- An ability to use the techniques, skills and modern hardware and software tools necessary for computer engineering practices.
- The broad education necessary to understand the impact of computing in global, economic, environmental and societal context.
- An ability to understand contemporary issues related to social and environmental context for sustainable development of engineering solutions.
- An ability to understand professional legal and ethical responsibilities as it pertains to computer engineering.
- An ability to function effectively as an individual, as a member or leader in diverse and multidisciplinary domains.
- An ability to effectively communicate technical information in speech, presentation and in writing.
- An ability to apply engineering principles and management skills in individual work and team work for project development in multidisciplinary domains.
- A recognition of the need for an ability to engage in life-long learning.

Accomplishments:

Second Year:

1)Sanika Kulkarni M.	8.92
2)Indulkar Pragati A.	7.81
3)Gurav Shital S.	7.5

Third Year:

1)Zeple Aniket R.	9.19
2)Nivalkar Pallavi S.	8.81
3)Salim Priti S.	8.07

Final Year:

1)Gadkari Rafik Y.	9.35
2)Bhuran Sonali S.	8.85
and	
Kadam Shraddha V.	8.85
3)Sawal Namrata C.	8.69



**RAJENDRA MANE COLLEGE OF ENGINEERING AND
TECHNOLOGY, AMBAV (DEVBUKH)**

Congratulations!



**Namrata
Sawal**



**Amey
Tendolkar**



**Rafik
Gadkari**



**Namrata
Khedekar**



**Bhakti
Kadam**

(BE COMPUTER 2019-20)

**For
Selection in**

 **CLOVER™**
INFOTECH

**RAJENDRA MANE COLLEGE OF ENGINEERING AND
TECHNOLOGY, AMBAV (DEVBUKH)**

Congratulations!



Ms. Siddhi Bane
(BE COMPUTER 2019-20)
For
Selection in



**RAJENDRA MANE COLLEGE OF ENGINEERING AND
TECHNOLOGY, AMBAV (DEVBUKH)**

Congratulations!



RAFIK GADKARI
(BE COMPUTER 2019-20)

For
Selection in



TATA

TATA CONSULTANCY SERVICES

**RAJENDRA MANE COLLEGE OF ENGINEERING AND
TECHNOLOGY, AMBAV (DEVBUKH)**

Congratulations!



Omkar Gandhi
(BE COMPUTER 2019-20)

For
Selection in





Congratulations!!!

to

DESAI SHREYA (BE COMPUTER 2019-20)
SAWANT SHRADDHA (BE COMPUTER 2019-20)
PHATAK VARADA (BE COMPUTER 2019-20)
ROY KHUSHBOO (BE COMPUTER 2019-20)
TIKHE SHRUTI (BE COMPUTER 2019-20)

for
Placement in

VADINI INFOLINE, Pune

**Rajendra Mane College of Engineering &
Technology, Ambav, Devrukh.**

Congratulations!



Harshala Kumbar



Shraddha Sawant

(BE Computer 2019-20)

For selection in

Chegg

A Smarter Way to Student™

**Rajendra Mane College of Engineering &
Technology, Ambav, Devrukh.**

Congratulations!



Sandesh Velhal



Nikhil Patil

(BE Computer 2019-20)

For selection in

GADRÉ[®] Infotech

**Rajendra Mane College of Engineering &
Technology, Ambav, Devrukh.**

Congratulations!



Ms. Bhakti Kadam

(BE Computer 2019-20)

For selection in





Training and Placement Cell Conducts session on " Resume Writing" for BE computer Students on 22 August 2019. Session was resourced by Mr. M.G.Gosavi (TPO, RMCET) and coordinated by Ms. S.R. Mangale.



Training and placement cell conducted session on "Career planning" on 10 August 2019 for all BE Computer students. Session was conducted by Mr. M.G. Gosavi (TPO, RMCET).

Association of computer Engineering(ACE):

Association of Computer Engineering (ACE) has organized various events like Engineer's Day celebration and Induction program coordinated by ACE faculty in-charge Mrs. Manasi Gore and ACE student president Master Akshay Katakarkar.

Engineers day:



ACE has celebrated Engineer's day on 28th Sept. 2019 to commemorate the birthday of legendary engineer Sir M. Visvesvaraya. Quiz Competition and Spot the error competition were organized on the same day to improve skills of students. Total 150 students participated in this competition.

Induction Program:



Induction program was organized for Second year Engineering students on 28th Sept.2018, to welcome and to introduce them with departmental educational and cultural environment. Games for Second year students and refreshment for all were arranged, games finalist Ms. Snehal Jadhav is crowned as Ms. Fresher and Mr. Kunal Bhadvankar as Mr. Fresher.

Departmental Activities

Youtube live session on "Career options and preparations"



Computer Engineering 2011 batch alumnus Mr. Omkar Joshi, currently working as technical architect in Mastek, UK, guided our B. E. students using YouTube live session regarding "career options and preparation". The event took place on 23rd August 2019. Session is coordinated by Mr. V.V. Parkar.

Workshop on "Javascript and Angular JS"



Workshop on "JavaScript and Angular JS" conducted on 26 November 2019 for BE computer students by Mr. M.K.Gosavi.

सागरातील कचरा, तेल वेगळे करून जमा

नावीन्यपूर्ण प्रणाली; माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश, कल्पनाशक्तीला वाव

सकाळ वृत्तसेवा

देवरूख, ता. १२ : माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने पाण्यावरील कचरा व तेल हे एकाचवेळी वेगळे करून जमा करता येईल, अशी नावीन्यपूर्ण प्रणाली सादर केली. समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण व त्यावरील उपाय हा विषय देण्यात आला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या फेरीत पोचलेल्या महाविद्यालयाच्या टीमला उपविजेते घोषित करण्यात आले. महाविद्यालयाच्या टीमला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. आयआयटी हैद्राबाद येथे



देवरूख : स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१९ या स्पर्धेत सहभागी झालेले महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी.

स्पर्धा झाली.

विविध क्षेत्रांतील विकास व उद्योजकता यासंबंधीच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देता यावे, यासाठी

देशपातळीवर प्रयत्न चालू असतात. त्याचाच एक भाग म्हणून सदर समस्यांचे निराकरण करता येईल, अशा नवीन संकल्पना व तंत्रज्ञान

याचा शोध घेण्यासाठी एमएचआरडी, एआयसीटीई आणि आय ४ सी परसीस्टंट सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१९ या स्पर्धेचे आयोजन केले होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलेल्या विविध प्रश्नांद्वारे काही समस्यांवरील विविध उपायांचा यातून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व ज्ञानाला वाव मिळावा व त्यातून देशातील विविध समस्यांवरील नवीन उपाय मिळावेत, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता.

पाच टीमची दुसऱ्या फेरीसाठी निवड आयआयटी हैद्राबाद येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये सुमारे

६० टीम पहिल्या फेरीसाठी निवडल्या गेल्या. त्यामधून ५ टीमची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. या फेरीमध्ये सर्वाना प्रत्यक्ष प्रोजेक्ट मॉडेल बनवायचे होते.

यासाठी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील श्रेयस डोंगरे, सुयोग अणेराव, मनोष भोसले, सायली अंकुशराव आणि श्वेता मेस्त्री तर कॉम्प्युटर विभागातील रफिक गडकरी या विद्यार्थ्यांचा टीममध्ये समावेश होता. त्यांना प्रा. सुरेश कोळेकर व प्रा. आशिष सुवार यांचे मार्गदर्शन लाभले.

NET Exam Qualified

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांचे राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश



मुश्ताक गडकरी



लक्ष्मण नाईक



सुरेश कोळेकर

► देवरूख (प्रतिनिधी)

आंबव वेथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) ने जून २०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या प्रा. मुश्ताक गडकरी, प्रा. लक्ष्मण नाईकतसेच प्रा. सुरेश कोळेकर यांनी संगणक शास्त्र विषयामधून विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर वर्षातून दोन वेळा घेतली जाते. यावेळी तब्बल ४३ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करून पात्र ठरलेले तिन्ही प्राध्यापक हे या महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागामध्ये कार्यरत आहेत. या प्राध्यापकांच्या उज्ज्वल यशाबद्दल प्र.शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ

माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड

सकाळ वृत्तसेवा

साडवली, ता. ९ : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाली. रफिक गडकरी याची टी. सी. एस. कंपनीमध्ये, सिद्धी बने हिची सॅनकी, मुंबई या कंपनीत, ओंकार कुलकर्णी, अमेय तेंडोलकर, नम्रता सावळ, श्रेयस डोंगरे, मितेश धुरी, भवती कदम, अक्षय बेटकर, राजेश केदारी, संकेत चव्हाण व नम्रता खेडेकर या विद्यार्थ्यांची क्लोव्हर इन्फोटेक या कंपन्यांमध्ये निवड झाली.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत कौशल्य विकास, व्यावहारिक



रत्नागिरी : यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य महेश भागवत, गुरुप्रसाद बुरशे, राहुल दंडगे, मोहन गोसावी आदी.

ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तसेच महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी सक्षम असावा यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतात.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख मोहन गोसावी, विभागीय समन्वयक राहुल दंडगे, गुरुप्रसाद बुरशे, स्नेहल मांगले, संजीव डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Ratnagiri, Ratnagiri-Today
10/10/2019 Page No. 3

We're on web

<http://comprmcet.blogspot.in/>



Pixel Team:

Faculty Coordinator:
Mrs. Gore M.G.

Student Coordinator:
Ms. Surve Siddhi